

कृषि पणन मंडळाच्या सहकार्याने विदर्भातून केळी निर्यातीची यशस्वी वाटचाल

महाराष्ट्र राज्य देशामध्ये केळी उत्पादनात द्वितीय क्रमांकाचे राज्य आहे. अंदाजे 48 लाख मे.टन राज्यात केळीचे उत्पादन होते. परंतू राज्यातून केळीची निर्यात ही मागिल 2 - 3 वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील कंधार व कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे. विदर्भामध्ये सुद्धा प्रामुख्याने अकोला, बुलढाणा व वर्धा जिल्ह्यात केळीचे उत्पादन होते. परंतू वाहतुकीच्या अपून्या सुविधा व पर्याप्त मात्रेत खरेदीदार नसल्याकारणाने शेतकऱ्यांना इतर भागाप्रमाणे चांगले दर प्राप्त होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर प्राप्त होण्यासाठी केळीची निर्यात करणे हा एक मार्ग आहे व याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यात केळीच्या निर्यातीला चालना देण्यासाठी फेब्रुवारी 2017 मध्ये पणन मंडळ, अपेडा व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेला 3 ते 4 निर्यातदार हजर होते. या निर्यातदारांनी तेथील केळीची पाहणी केल्यानंतर इतर भागाच्या तुलनेत तेथील केळीचा दर्जा चांगला असल्याने केळी निर्यातीचा प्रयोग यशस्वी होवू शकतो असा आशावाद निर्माण केला. या दृष्टीने आय.एन.आय. फार्म या निर्यातदार कंपनीचे संचालक श्री.पंकजजी खंडेलवाल यांनी त्यांच्या तज्ञ चमूच्या मदतीने अकोट तालुक्यातील काही शेताची निवड करून पहिला कंटेनर एप्रिल 2017 मध्ये यशस्वीरित्या दुबई येथे निर्यात केला. यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिवकुमार पांडेय व जिल्हा प्रशासनाने या कामासाठी विशेष सहकार्य केले.

मा.जिल्हाधिकारी यांनी संबंधित बाब ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आशादायी असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले व तसा प्रस्ताव राज्य शासनास निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यासाठी 2 कोटी रूपयांचा प्रस्ताव 400 हेक्टर क्षेत्रासाठी एकात्मिक फलोत्पादन अभियान योजनेतून निधी प्राप्त होण्यासाठी शासनास सादर केला. त्यामध्ये शेतकऱ्याला पहिल्या वर्षी प्रती हेक्टरी 37500 रूपये एवढे अनुदान व दुसऱ्या वर्षाला 12500 रूपये एवढे अनुदान देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. जेणेकरून शेतकरी निर्यातक्षम केळीसाठी टिश्यू कल्चरचा वापर करून ठिबक सिंचनाचा अवलंब करेल व काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब करून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेईल व या प्रस्तावाला अकोला जिल्ह्यातील तेलहारा व अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व अंदाजे 700 हेक्टर क्षेत्रामध्ये 975 शेतकरी समाविष्ट झालेले आहेत.

दि.23.9.2017 रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सभागृहात निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकरी, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा, कृषि विभाग व देसाई, आय.एन.आय.फार्म, व्हाईट ग्लो व सांगोला एक्सपोर्ट या निर्यातदारांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. व या सभेमध्ये आय.एन.आय. फार्म, व्हीट ग्लो व सांगोला एक्सपोर्ट या कंपन्यांनी शेतकऱ्यांसमवेत अंदाजे 150 हेक्टर क्षेत्रावर पहिल्या टप्प्यात निर्यात केळी उत्पादनाबाबत करार प्रक्रिया पूर्ण केली. त्यामध्ये शेतकऱ्यांना निर्यातदारामार्फत संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत असून निर्यातक्षम केळीसाठी लागणारे स्कर्टींग बॅग्स व दर्जेदार उत्पादनासाठी लागणारी

औषधे पुरवठा करण्यात येणार आहे व शेतकऱ्यांना रावेर मार्केटपेक्षा 1 रूपया प्रती किलो अतिरिक्त दर देण्यात येणार आहे व संपूर्ण माल खरेदी करण्याची हमी देण्यात आली आहे. अशा रितीने संबंधित करारांतर्गत जानेवारी 2018 पासून उत्पादन प्राप्त होणार असून त्याची रितसर निर्यात या भागातून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

श्री. पंकज खांडेलवाल ,आय.एन.आय.फार्म लि. यांनी केळी उत्पादक शेतक-यासोबत करारपत्राची प्रत मा. जिल्हाधिकारीसो , अकोला यांना सुपुर्द करताना.



श्री. पंकज खांडेलवाल ,आय.एन.आय.फार्म, मा. उदय राजपुत, उपजिल्हाधिकारी अकोट,मा. शोक अमानकर, उप जिल्हाधिकारी , अकोला, मा. श्री. अस्तीककुमार पांडेसो , जिल्हाधिकारी, अकोला , मा. प्रशांत वाघमारे, सहाय्यक सरव्यवस्थापक, अपेडा, नवि मुंबई , श्री. डी.एम.साबळे, सहा. सरव्यवस्थापक कृषि पणन मंडळ, पुणे व सोबत ईतर केळी उत्पादक शेतकरी व मान्यवर.







श्री. पंकज खांडेलवाल ,आय.एन.आय.फार्म, मा. उदय राजपुत, उपजिल्हाधिकारी अकोट, मा. अशोक अमानकर, उप जिल्हाधिकारी , अकोला, मा. श्री. अस्तीककुमार पांडेसो , जिल्हाधिकारी, अकोला , मा. प्रशांत वाघमारे, सहाय्यक सरव्यवस्थापक, अपेडा, नवि मुंबई , श्री. डी.एम.साबळे, सहा. सरव्यवस्थापक कृषि पणन मंडळ, पुणे व सोबत ईतर केळी उत्पादक शेतकरी, व श्री. फडणवीस , प्रतिनिधी व्हाईट ग्लोब प्रा. लि. केळी उत्पादक शेतक-यांसमवेत करार करताना.

शेतकरी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी प्रयत्न!

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: जिल्ह्यातील केळी विदेशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, निर्यातदारांना प्रशासनामार्फत सहकार्य करण्यात येणार आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी केळी उत्पादक शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी निर्यातदार शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होते. त्यानुषंगाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही तालुक्यातील केळी विदेशात निर्यात करण्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी महाबीजचे महाव्यवस्थापक अशोक अमानकर यांनी जिल्ह्यातील केळी उत्पादनासाठी असलेल्या अनुकूल बाबी, केळीचा दर्जा, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि शासनाची भूमिका यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील केळीच्या निर्यातीसाठी प्रशासन सकात्मक

बियाणे, खते साठेबाजांवर कारवाई करा!

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी, त्या तुलनेत झालेला पुरवठा व वितरणाचा आढावा घेत, बियाणे खतांचा अनधिकृत साठा करणाऱ्या साठेबाजांवर कृषी विभागाच्या भरारी पथकांनी धाडी टाकून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी कृषी विभागाला यावेळी दिले.

प्रस्ताव सादर करा; अंतिम निर्णय जूनमध्ये!

निर्यातदारांनी अकोट व तेल्हारा तालुक्यात सर्व्हे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांची मते जाणून घ्यावी, तसेच प्रशासनाकडून अपेक्षा व सहकार्य याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत, सर्व्हेसाठी आत्मा अंतर्गत शेतकरी मित्रांचे सहकार्य घेऊन प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर जून महिन्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स्पष्ट केले. कृषी विभाग, महाबीज, आत्मा व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केळी निर्यातीबाबत नियोजन कसे असावे, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

असून, त्यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच केळी पिकाच्या करार शेतीसाठी शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला प्रामुख्याने महाबीजचे महाव्यवस्थापक अशोक अमानकर, अपेडाचे महाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, महाबीजचे गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे प्रफुल्ल

लहाने, कृषी समन्वयित प्रकल्प व्यवस्थापक सतीश गद्रे, कृषी व्यवसाय तज्ज्ञ राहुल ठाकरे, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक सुरेश बावीस्कर, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांच्यासह निर्यातदार, शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केळीची निर्यात, शेती करार व केळी पिकाचा दर्जा यासंदर्भात निर्यातदारांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.